

**महिला आर्थिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगीकृत)
संदर्भ जाहिरात क्र. 3/2018**

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणा-या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खालील पद कंसल्टंट तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर कंसल्टंसीचा कालावधी 11 महिन्यांचा असेल.

अ. क्र.	पदाचे नाव	एकूण पद संख्या	किमान शैक्षणिक पात्रता	अनुभव	कमाल वयो-मर्यादा	दरमहा एकत्रित कंसल्टंसी फी (रु.)
1	उपजीविका विकास सल्लागार (Livelihood Development Consultant)	1	पदवी : (डिग्री) पशुवैद्यकीय / कृषी / ग्रामीण विकास / डेअरी / फूड टेक्नोलॉजी अथवा पदविका : (डिप्लोमा) कृषी / पशुवैद्यकीय / डेअरी / उद्यान विद्या / ग्रामीण विकास / फूड टेक्नोलॉजी	प्रत्यक्ष उपजीविका विकास कार्यक्षेत्रातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक शासकीय / खासगी विकासात्मक प्रोजेक्टमध्ये कार्यक्षेत्रात लाईव्हिहुड प्लान बनविणे, Value Chain development विकसित करणे , मार्केटींग टायअप्स उभारणे या विषयाशी निगडित अनुभव असल्यास प्राधान्य.	45 वर्षे	रु.17,000/- (10% TDS कपात होईल)

वरील उपजीविका विकास सल्लागार (Livelihood Development Consultant) नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दि. 28 मे 2018 पर्यंत संबंधित जिल्हा कार्यालय, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यांचेकडे प्राप्त होतील, अशा त-हेने पाठवावेत. इमेलव्दारे पाठविलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव या बाबींशी संबंधित आवश्यक ती कागदपत्रे साक्षांकित करून पाठवावीत. अर्जावर पासपोर्ट आकाराचा स्वाक्षरी केलेला फोटो चिकटवावा, वयोमर्यादा अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक त्या साक्षांकित कागदपत्राच्या प्रती जोडलेल्या नसल्यास, तसेच अपूर्ण माहिती असलेल्या आणि विहित दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त अर्जांची जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषाप्रमाणे अर्ज छाननी समितीतर्फे अर्जांची छाननी करण्यात येईल. सर्व उमेदवारांचे short listing लेखी परिक्षेद्वारे करण्यांत येईल. त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना विहित कालावधीसाठी कंसलटंट म्हणून TOR देण्यात येईल. नियुक्तीसाठी गैरमार्गाने शिफारस आणणा-या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल. इतर सर्व बाबी समान असतील तेंव्हा महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. यासंदर्भातील सर्व अधिकार महामंडळ राखून ठेवीत आहे.

**सही/-
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक
भा.प्र.से.**